

खाजगी आणि वैयक्तिक कामे करण्यासाठी चतुर्थश्रेणी
शासकीय कर्मचारी व इतर कनिष्ठ शासकीय कर्मचारी
यांच्या सेवेचा वापर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्र.सीडीआर-१००१/२४७/प्र.क्र.४/०१/११,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २ जून, २००१.

वाचा:- सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्र.सीडीआर-१०८६/१९६१/५४/अकरा,
दि.१ सप्टेंबर, १९८६.

परिपत्रक

शासकीय अधिकाऱ्यांनी खाजगी आणि वैयक्तिक कामासाठी चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचारी व
इतर कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्या सेवेचा वापर न करण्याबाबत उपरोक्त परिपत्रकान्वये सूचना
देण्यात आल्या होत्या. तथापि, या सूचनांचे अनुपालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

२. याची शासनाने गंभीर दखल घेतली असून या परिपत्रकाद्वारे पुन्हा अशा सूचना देण्यात येत आहेत
की, शासकीय अधिकाऱ्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी व कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या
मर्जीविरुद्ध खाजगी अथवा वैयक्तिक काम करून घेण्याचे कटाक्षाने टाळावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. वि. कोळेकर)

(सु. वि. कोळेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

(कृ.मा.प...

उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई,
* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
सर्व मंत्रालयीन विभाग,
त्यांनी आपल्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास सदर
परिपत्रक आणावे.
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

* पत्राने